

Disclaimer

"This is an automated (system-generated) translation provided for convenience. If there is any ambiguity or inconsistency between this translation and the English version of the document, the English version will prevail to the extent permitted by applicable law. If you need any clarification, please call our toll-free number [1800 572 3013] and we will assist you."

अस्वीकरण

"हे एक स्वयंचलित (सिस्टम-जनरेटेड) भाषांतर आहे जे सोयीसाठी प्रदान केले आहे. जर या भाषांतरात आणि दस्तऐवजाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये काही अस्पष्टता किंवा विसंगती असेल, तर लागू कायद्याने परवानगी दिलेल्या मर्यादेपर्यंत इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य दिले जाईल. जर तुम्हाला काही स्पष्टीकरण हवे असेल, तर कृपया आमच्या टोल-फ्री नंबरवर [1800 572 3013] कॉल करा आणि आम्ही तुम्हाला मदत करू."

Kshema Kisan Sathi Insurance Policy
UIN: IRDAN162RPCR0019V01202526

क्षेमा किसान साथी विमा पॉलिसी

प्रॉस्पेक्टस

1. परिचय

क्षेमा किसान साथी विमा पॉलिसी हे एक संयुक्त उत्पादन आहे ज्यात विमाधारकाचा पीक विमा तसेच त्यांच्या वैयक्तिक अपघाताचे संरक्षण समाविष्ट आहे.

2. हा प्रॉस्पेक्टस

हा माहितीपत्रक केवळ माहिती देतो. हा विमा करार नाही. प्रत्येक विमा संरक्षण नियम आणि अटींच्या अधीन आहे, जे तुम्ही क्षेमा संकेतस्थळावर www.kshema.co.You वाचू शकता.

3. या विमा पॉलिसीमध्ये किती भाग आहेत?

पहिला भाग: पीक विमा

भाग 2: वैयक्तिक अपघात विमा

4. धोके झाकले

भाग 1: खाली सूचीबद्ध जोखीम उद्भवल्यास, परिणामी पिकाचे नुकसान झाल्यास, तुम्ही या पॉलिसी अंतर्गत विमा दाव्यासाठी पात्र असाल.

a) चक्रीवादळ

b) भूकंप.

c) विजांच्या कडकडाटामुळे आग

d) पूर.

e) गारपीट.

f) जलप्रलय (हायड्रोफिलिक पिकांना लागू होत नाही)

g) भूस्खलन

h) त्सुनामी

i) खाली सूचीबद्ध केल्यानुसार प्राण्यांचा हल्ला (विमा उतरवलेल्या रकमेच्या केवळ जास्तीत जास्त 25 टक्के रकमेसाठी)

a. हत्ती.

b. जंगली डुक्कर

भाग दुसरा:

a. अपघाती मृत्यू: विमाधारक मृत्यू अपघाताच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत होतो जेव्हा अशा मृत्यूचे थेट श्रेय अपघाताला दिले जाते.

5. भाग 1 मधील अपवाद (पीक विमा)

आम्ही खालील कारणामुळे झालेले नुकसान आणि/किंवा नुकसान कव्हर करणार नाही:

a) युद्धाचा धोका

b) आण्विक धोका

c) परिणामी होणारे नुकसान

- d) घातक नुकसान, जाळपोळ आणि इतर टाळता येण्याजोगे धोके
- e) दहशतवाद
- f) प्रदूषण किंवा कोणत्याही प्रकारचे प्रदूषण
- g) कोणत्याही सरकारच्या किंवा इतर कोणत्याही नागरी प्राधिकरणाच्या आदेशामुळे राजकीय जोखीम किंवा नुकसान किंवा नुकसान.
- h) ज्वालामुखीचा उद्रेक, किनारपट्टी किंवा नदीची धूप किंवा निसर्गाचे इतर आकुंचन.
- i) चोरी, दंगल आणि संप.
- j) विमा कालावधीत पॉलिसीच्या वेळापत्रकात नमूद न केलेल्या पिकाची लागवड.
- k) कापणीनंतरच्या पिकांचे नुकसान, जरी कापणी करून शेतात पसरवले तरी
- l) विशेषतः संरक्षित केलेल्या प्राण्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्यामुळे होणारे नुकसान/नुकसान.
- m) पॉलिसी अनुसूची अंतर्गत निर्दिष्ट केल्यानुसार अतिरिक्त/वजा करण्यायोग्य रकमेचा दावा करा.
- n) पूराविरूद्ध हायड्रोफिलिक पिकांची व्याप्ती.
- o) इतर कोणत्याही धोक्यामुळे, जो धोरण अनुसूचीमध्ये स्पष्टपणे समाविष्ट नाही.
- p) स्टेकिंग, ट्रेलीस इ. सारख्या सहाय्यक संरचनांचा खर्च.
- q) प्रतीक्षा कालावधी: पॉलिसी सुरू झाल्यानंतर पहिल्या 7 दिवसांच्या आत.
- r) आंतरशेती आणि मिश्रशेती लागवड.

6. भाग 2 मधील वगळणे (वैयक्तिक अपघात)

- (i) युद्ध (घोषित असो वा नसो) आणि युद्ध जसे की घटना किंवा आक्रमण, परदेशी शत्रूंची कृत्ये इ.
- (ii) मृत्यूसाठी कोणताही दावा
 - a. हेतुपुरस्सर स्वतःच्या दुखापतीपासून.
 - b. मादक दारू किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असताना
 - c. साहसी खेळांमध्ये भाग घेताना [...]
 - d. तुम्ही गुन्हेगारी हेतूने कायद्याचे कोणतेही उल्लंघन केल्याने उद्भवणे किंवा त्याचा परिणाम होणे.
- (iii) धोकादायक किंवा साहसी खेळांमध्ये व्यावसायिक म्हणून सहभाग घेतल्यामुळे झालेल्या मृत्यूचा कोणताही दावा.
- (iv) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या झालेल्या किंवा योगदान दिलेल्या किंवा त्यातून उद्भवलेल्या कोणत्याही परिणामी झालेल्या हानीमुळे किंवा परिणामी झालेल्या मृत्यूसाठी कोणताही दावा:
 - A. आयनीकरण किरणोत्सर्ग किंवा कोणत्याही आण्विक इंधनापासून किरणोत्सर्गाद्वारे दूषित होणे.
 - B. अण्वस्त्र सामग्री
 - C. कोणत्याही स्फोटक आण्विक घटकाचे किंवा त्याच्या आण्विक घटकाचे किरणोत्सर्गी, विषारी, स्फोटक किंवा इतर धोकादायक गुणधर्म.
 - D. आण्विक, रासायनिक आणि जैविक दहशतवाद
- (v) विमाधारक व्यक्तीच्या वास्तविक किंवा बेकायदेशीर कृत्यात जाणूनबुजून सहभाग घेण्याचा प्रयत्न किंवा

- कायद्याचे उल्लंघन किंवा कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न यामुळे उद्भवणारा कोणताही मृत्यू
(vi) तुमच्याशी संबंधित किंवा संबंधित असलेल्या कोणत्याही खर्चाच्या संदर्भात या धोरणांतर्गत कोणतीही देयके देण्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.

6. रद्द करण्याची प्रक्रिया

- पॉलिसीच्या कालावधीत तुम्ही कधीही पॉलिसी रद्द करू शकता.
- आम्ही केवळ स्थापित फसवणुकीच्या आधारावर धोरण रद्द करू शकतो.
- "जर पॉलिसीवर दाव्याची माहिती दिली गेली असेल, तर कोणत्याही परिस्थितीत रद्द केल्यावर कोणतेही हप्ते परत केले जाणार नाहीत.
- आम्ही करणारच.
 - जर पॉलिसीची मुदत एक वर्षांपर्यंत असेल आणि पॉलिसीच्या कालावधीत कोणताही दावा केलेला नसेल, तर कालबाह्य झालेल्या पॉलिसी कालावधीसाठी प्रमाणबद्ध हप्त्याची परतफेड करा.
 - कालबाह्य झालेल्या पॉलिसी कालावधीसाठी, एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या पॉलिसीच्या संदर्भात आणि अशा पॉलिसी वर्षासाठी जोखीम कवरेज कालावधी सुरू झालेला नसेल तर परतावा प्रीमियम.

7. पॉलिसीच्या भाग 1 अंतर्गत विम्याची रक्कम कशी निश्चित केली जाते

दाव्याची कमाल रक्कम पॉलिसीच्या वेळापत्रकात दर्शविलेल्या कर्जाच्या रकमेवर आधारित असते. प्राण्यांच्या हल्ल्याच्या संरक्षणासाठी, दावा त्या रकमेच्या 25 टक्क्यांपर्यंत मर्यादित असतो.

8. प्रतीक्षा कालावधी-7 दिवस प्रतीक्षा कालावधी लागू असेल.

9. वैयक्तिक अपघात संरक्षणासाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 70 वर्षे

10. पॉलिसीची मुदत-1 वर्ष

11. धोरण संपुष्टात आणणे

खालील परिस्थितीत हे धोरण संपुष्टात येईल.

- पिकाची कापणी.
- विमा नसलेल्या धोक्यामुळे पिकांचे नुकसान
- एकूण नुकसान झाल्यास विम्याची संपूर्ण रक्कम भरणे.
- विमाधारकाचा मृत्यू.

12. या धोरणांतर्गत हप्त्याचा हप्ता कसा आकारला जातो?

पॉलिसीवर देय असलेला हप्त्याचा हप्ता हा कर्ज मंजूरीची रक्कम, पीक, कालावधी आणि ठिकाण यावर अवलंबून असेल.

13. हे धोरण खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

- बँक/हायपोथेकेशन दस्तऐवजांकडून कर्जाची कागदपत्रे
- प्रस्तावाचा फॉर्म सादर करणे.
- जमिनीची नोंद सादर करणे
- भाडेकरू शेतकरी असल्यास भाडेकरू प्रमाणपत्र
- प्रस्तावावर आधारित के. वाय. सी. आणि आवश्यकतेनुसार इतर कोणतेही दस्तऐवज.

14. विम्याचा दावा कसा दाखल करावा?

- क्षेमा ऍप्लिकेशनद्वारे किंवा ईमेलद्वारे customer.support@kshema.co किंवा टोल-फ्री क्रमांक 18005723013 वर तुमच्या पॉलिसीच्या तपशीलासह नुकसान झाल्याची माहिती ताबडतोब 24 तासांच्या आत कळवा.
- नुकसान कमी करण्यासाठी सर्व पावले उचला, जणू काही विमा उतरवला गेलेला नाही.
- क्षेमा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून नुकसान झालेल्या/नुकसान झालेल्या पिकाची छायाचित्रे घ्या.
- क्षेमा ऍप्लिकेशनच्या व्हिडिओ मार्गदर्शकातील सूचनेनुसार संपूर्ण प्रभावित क्षेत्राचा व्हिडिओ घ्या.
- नुकसानीची वेळ, तारीख आणि ठिकाणानुसार त्यांच्या मूल्यांचा विचार करून अंदाजित नुकसानासह नुकसान/हानीचे संपूर्ण वर्णन द्या. अंदाजित तोट्यात कोणत्याही प्रकारचा नफा समाविष्ट करू नका.
- तोट्याच्या वेळी त्याच पिकाचा समावेश असलेल्या इतर सर्व विम्यांचा तपशील, जर असेल तर, कळवा.
- नुकसानीची पडताळणी/मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत नुकसान झालेल्या पिकाचे/उत्पादनाचे संरक्षण करा आणि नुकसान कमी करण्यासाठी सर्व पावले उचला.
- क्षेमा दावा पथकाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे/माहिती पुरवा.
- पूर/पूर/चक्रीवादळामुळे दावे झाल्यास, नुकसान होण्याची आणखी शक्यता नाही तोपर्यंत प्रत्येक पर्यायी तारखेला छायाचित्रे आणि व्हिडिओ सादर केले जातील.

15. दाव्यांची कागदपत्रे

- दाव्याचा अर्ज योग्यरित्या भरलेला आणि दावेदाराने स्वाक्षरी केलेला.
- विमाधारक आणि दावेदार यांचा छायाचित्र ओळख पुरावा.
- एफ. आय. आर., आरोपपत्र आणि अंतिम अहवाल/पंचनामा/पोलिस चौकशी अहवालाची प्रत
- संबंधित रुग्णालयाने योग्यरित्या प्रमाणित केलेल्या वैद्यकीय-कायदेशीर प्रमाणपत्राची प्रत.
- दाव्याच्या मूल्यांकनासाठी आम्हाला आवश्यक असलेले इतर कोणतेही संबंधित दस्तऐवज.
- मृत्यू प्रमाणपत्र.
- सर्प दंश/विषबाधा झाल्यास व्हिसेरा चाचणी
- शवविच्छेदन अहवाल (जर घेतला असेल तर).
- नामनिर्देशित व्यक्तीचा ओळख पुरावा किंवा मूळ उत्तराधिकार प्रमाणपत्र/मूळ कायदेशीर वारस.
- मृत पॉलिसीधारकाने नामनिर्देशन दाखल न केल्यास वैध डिस्चार्जच्या उद्देशाने कंपनीच्या समाधानासाठी प्रमाणपत्र किंवा इतर कोणताही पुरावा.

16. नुकसानीचे मूल्यांकन कसे केले जाते?

- तक्ता।

टप्प्याटप्प्याने विमा उतरवलेली रक्कम: एकदाच पिकांची कापणी		
टप्पे	पेरणीच्या तारखेपासूनच्या पिकाच्या कालावधीची टक्केवारी	नुकसानभरपाईची टक्केवारी (विमा रकमेच्या प्रमाणात)
1.	5 टक्क्यांपर्यंत	10%

2.	5 टक्क्यांपेक्षा जास्त, 10 टक्क्यांपर्यंत	15%
3.	10 टक्क्यांपेक्षा जास्त ते 30 टक्क्यांपर्यंत	20%
4.	30 टक्क्यांपेक्षा जास्त ते 40 टक्क्यांपर्यंत	45%
5.	40 टक्क्यांपेक्षा जास्त 50 टक्क्यांपर्यंत	60%
6.	50 टक्क्यांपेक्षा जास्त ते 65 टक्क्यांपर्यंत	70%
7.	65 टक्क्यांपेक्षा जास्त ते 75 टक्क्यांपर्यंत	80%
8.	75 टक्क्यांपेक्षा जास्त ते 85 टक्क्यांपर्यंत	85%
9.	85 टक्क्यांपेक्षा जास्त, 100% पर्यंत	100%

b) तक्ता दुसरा

टप्प्याटप्प्याने विमा उतरवलेली बेरीज: बहुउद्देशीय पिके		
टप्पे	वेळेची टक्केवारी पेरणीच्या तारखेपासूनच्या पिकाच्या कालावधीची	नुकसानभरपाईची टक्केवारी (विमा रकमेच्या प्रमाणात)
1.	५% पर्यंत	10%
2.	५% पेक्षा जास्त ते १०% पर्यंत	15%
3.	१०% पेक्षा जास्त ते ३०% पर्यंत	20%
4.	३०% पेक्षा जास्त ते ४०% पर्यंत	45%
5.	40 टक्क्यांपेक्षा जास्त ते 45 टक्क्यांपर्यंत	60%
6.	45 टक्क्यांपेक्षा जास्त 50 टक्क्यांपर्यंत	70%

7.	50 टक्क्यांपेक्षा जास्त 60 टक्क्यांपर्यंत	80%
8.	60 टक्क्यांपेक्षा जास्त ते 75 टक्क्यांपर्यंत	85%
9.	75 टक्क्यांपेक्षा जास्त ते 80 टक्क्यांपर्यंत	100%
10.	80 टक्क्यांपेक्षा जास्त 90 टक्क्यांपर्यंत	80%
11.	90 टक्क्यांपेक्षा जास्त ते 95 टक्क्यांपर्यंत	50%
12.	95 टक्क्यांपेक्षा जास्त, 100% पर्यंत	20%

टीप: जर तोट्याच्या वेळी पीक टप्पा पॉलिसी सुरू झाल्याच्या पहिल्या 7 दिवसांच्या आत आला तर कोणताही विमा दावा देय होणार नाही.

कोणत्याही टप्प्यावर दावा कमी झाल्यास, प्रभावित क्षेत्रासाठी विमा उतरवलेली प्रमाणबद्ध रक्कम संपेल आणि न प्रभावित क्षेत्रासाठी उर्वरित कालावधीसाठी प्रमाणानुसार पॉलिसी सुरू राहिल.

नुकसानभरपाई = विम्याची रक्कम x पिकाच्या टप्प्याशी संबंधित नुकसानभरपाईची टक्केवारी x प्रभावित क्षेत्राची व्याप्ती x नुकसान टक्केवारी x नुकसानभरपाईची टक्केवारी-जास्ती/वजा करण्यायोग्य.

17. तक्रारी

धोरणाशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला काही तक्रार असल्यास, किंवा कोणत्याही बाबतीत आमचा निर्णय किंवा तुमच्या दाव्याबद्दलचा आमचा निर्णय असल्यास, तुम्ही आमच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे तुमची तक्रार नोंदवू शकता.

जर तुमच्याकडे अशी काही तक्रार असेल जिचे निराकरण आम्ही करावे अशी तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्या तक्रारीच्या तपशीलासह आमच्याशी संपर्क साधू शकता:

आमच्याशी संपर्क साधा-1800 572 3013

Email us - <https://kshema.co/grievance-redressal> and gro@kshema.co

कंपनीचे संकेतस्थळ-www.kshema.co

जर तुमच्या तक्रारीची आम्ही पूर्णपणे दखल घेतली नाही, तर तुम्ही आय. आर. डी. ए. आय. कडे तक्रार करण्यासाठी आय. आर. डी. ए. आय. चे (विमा भरोसा) तक्रार निवारण पोर्टल, विमा भरोसा वापरू शकता.

जर समस्येचे निराकरण अद्याप झालेले नसेल, तर निहित अधिकारक्षेत्राच्या अधीन राहून तुम्ही <https://www.cioins.co.in> वर तक्रारीच्या निवारणासाठी विमा लोकपालांशी संपर्क साधू शकता. लोकपालांचा तपशील धोरणात्मक शब्दांमध्ये असेल.